

लूह und लूहसुदर्त m. N. pr. eines Mannes BURN. Intr. 421. 180. Nach VJUTP. 74 bedeutet लूह schlecht.

लैक m. in einer Formel, angeblich N. eines Āditja: लैकः सलैकः सुलैकः TS. 4, 5, 8, 3. — Vgl. लैख 1) b).

लैकुचिक m. N. pr. eines Mannes BURN. Intr. 140, N. 5.

लैख (von लिख्; vgl. रेखा) 1) m. a) Schreiben, Brief (sg. und pl.) TRIK. 2, 8, 28. H. an. 2, 25. MED. kh. 4. Hār. 34. HARIV. 3971. KĀM. Nītis. 9, 68. KUMĀRAS. 1, 7. MĀLAV. 70, 14. 16. 74, 9. VARĀH. Brh. S. 87, 8. KATHĀS. 8, 65. 69. 39, 186. 42, 92. 108. fg. 43, 263. 267. 269. 44, 127. 158. 161. 86, 89. RĀGĀ-TAR. 3, 206. 208. 235. 367. fg. 371. 4, 504. HIT. 120, 10. Verz. d. Oxf. H. 334, b, 9 (Verz. d. B. H. No. 880). कूट० ein untergeschobenes —, verschäfchtes Schreiben KATHĀS. 124, 198. — b) pl. Bez. einer Klasse von Göttern MBH. 13, 1371 (nach der Lesart der ed. Bomb., लैकाः ed. Calc.). HARIV. 14269. unter Manu Kākshusha 437. VP. 263. MĀRK. P. 76, 52. ein Gott überh. AK. 1, 1, 4, 3. TRIK. 3, 3, 52. H. 88. H. an. MED. HALĀJ. 1, 4; vgl. लैर्षभ und लैक. — c) N. pr. eines Mannes gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112. — 2) f. लैखा (vgl. रेखा) Vop. 26, 191. a) Riss, Strich, Linie, Streifen, Furche, Reihe AK. 2, 4, 1, 4. TRIK. 3, 3, 52. H. 1423. H. an. (wo रात्रे st. रायां zu lösen ist). MED. HALĀJ. 2, 387. ÇAT. Br. 6, 3, 2, 25, 7, 2, 2, 18. 10, 2, 2, 6. स्फैयन लेखामुल्लिखेत आ. ÇR. 2, 6, 9. GRH. 1, 3, 1. KĀTJ. ÇR. 2, 6, 27. 4, 1, 11. KAU. 76. SU. 1, 114, 3. अथस्तादत्पोर्यस्य लेखा: स्युः 123, 1, 3. KĀM. Nītis. 7, 20. VARĀH. Brh. S. 82, 4. लेखा हि कालिखिता सर्वया डुरतिक्रमा HARIV. 11109. नव्यलमतिमिष्योऽपि पुरुषो नियतिलिखिते (लिखिताः?) लेखामतिक्रमितुम्. Daçak. 83, 7, 8. वर्त्कलशिखानिस्पन्दलेखा: ÇAK. 14, v. l. अभिनवमदलेखा auf der Backe eines Elefanten Spr. 82. मेघः MBH. 4, 498. KUMĀRAS. 7, 16. PANĀKAT. 203, 5. धुवेलेखा VARĀH. Brh. S. 38, 12. KUMĀRAS. 1, 48. RĀGĀ-TAR. 4, 642. तडिलेखा R. 5, 73, 14. SPR. 2236. विदुलेखा MRKHH. 1, 7. VIER. 76. व्यातिलेखा MEGH. 43. ज्ञाङ्कवीफेनः HIT. Pr. 1. गङ्गः RĀGĀ-TAR. 1, 373. चतुर्लेख adj. (= ललाटे चतुर्तेखायुक्त Comm.) R. ed. Bomb. 5, 33, 18 (32, 13 GOR.). — b) die schwache Sichel (des Mondes): चान्द्रमसीध लेखा KUMĀRAS. 1, 25, 2, 34. इन्डुः KIR. 3, 44. चन्द्रः (s. auch bes.) MBH. 3, 1831. प्रतिपञ्चन्दलेखा KATHĀS. 4, 29. शशाङ्कः ÇAK. 33, 21. — c) Saum: तटलेखास्तियतमात्मसैन्यचक्रम् KĀM. Nītis. 7, 34. Saum des Himmels, Horizont: लेखास्ये उर्के VARĀH. Brh. 11, 14. Verz. d. Oxf. H. 48, b, 6 (?). — d) das Zeichnen, Malen; = लिपि H. an. MED. आलेख्यः, अन्तर्स्य HALĀJ. 4, 43. Zeichnung ÇAK. 141, v. l. Bild, Figur: मगः im Monde RAGH. 8, 42. सव्यपादः Abdruck KIR. 3, 40. कमलाकाषोलमकरोलेखाङ्कितोरःत्वत् SPR. 1326, v. l. — e) गण्डः so v. a. गण्डभाग, गण्डस्थली Backengegend RAGH. 7, 24, 10, 12. KUMĀRAS. 7, 82. KIR. 16, 2. — f) = शिखा und चूडायं TRIK. 3, 3, 52. — Vgl. अनङ्गलेखा, इन्डुः, क्रमः, चन्द्रलेख, चित्रलेखा, जपलेख, देवलेखा, पत्रः (in der ersten Bed. auch KUMĀRAS. 3, 38), पद्मः, ब्रह्मलेख, मकरलेखा, मदः, मदनः, मन्मथलेख, मृगलेखा, यशोः, रामः, रामः, शशिः, वृष्णुलेख.

लेखक (wie eben) 1) nom. ag. Schreiber, Abschreiber, Secretär AK. 2, 8, 1, 15. TRIK. 1, 1, 72. 2, 8, 26. H. 186. 483. HALĀJ. 2, 431. JIEN. 2, 88. MBH. 1, 70, 77. fgg. 2, 206. वेरानाम् 13, 1644. 13, 417. HARIV. 16180. SPR. 2991. 3090. 3209. 4747. VARĀH. Brh. S. 3, 74. 10, 10, 34, 14. RĀGĀ-TAR.

VI. Theil.

6, 13, 40. PANĀKAT. 237, 1. राजा० PATTRAKAUMUDI im ÇKDRA. अधिकर्ता० RĀGĀ-TAR. 6, 38. कापस्यं कूलेखकम् KATHĀS. 42, 111. कूटराजाशालेखक KULL. zu M. 9, 232. — 2) das Niederschreiben: इति वङ्गविधं लेखं कृता MRKHH. 167, 20. — Vgl. काष्ठ०, चित्र०, देव०, नव०.

लेखकमुक्तामणि m. Titel einer Unterweisung für Schreiber Verz. d. Oxf. H. 344, b, No. 799.

लेखन (von लिख्) 1) adj. (f. ई) aufritzend, wundmachend, scarificiend; aufstörend, reizend, stimulans, in Fluss bringend Suça. 1, 27, 18. 31, 15. 132, 8. 173, 8. 182, 4. 184, 17. 204, 15. 2, 349, 12, 19. धातूमूला-न्वा देहस्य विशेष्येषेष्येष्य पत् । लेखनं तथया हौङ्गं नीरमुङ्गं वचा प-वः || ÇĀRĀNG. SAṂH. 1, 4, 10. VĀGBH. 6, 11, 38. °वस्ति eine best. Art von Klystier Suça. 1, 33, 2, 2, 223, 18. ÇĀRĀNG. SAṂH. 3, 6, 18. — 2) m. Saccharum spontaneum Lin. (zu Schreibstiften gebraucht) RĀGAN. im ÇKDRA. — 3) f. ई a) Löffel; s. धृत०. — b) Schreibstift, Schreibrohr, Schreibpinsel TRIK. 2, 8, 28. Hār. 212. MBH. 1, 78. लेखनि aus metrischen Rück-sichten (s. u. मुद्रालिपि); am Ende eines adj. comp.: पुरुषः प्रगृहीतलेखनि: VARĀH. Brh. 27 (28), 17. — 4) n. a) das Wundmachen Suça. 1, 26, 14. 2, 3, 16. 7, 9. = छेर् TRIK. 3, 3, 257. H. an. 3, 408. = छेर् (fehlerhaft für छेरन) MED. n. 120. — b) das Anstreifen, Berühren von Himmelskörpern beim Planetenkampfe AV. PAR. in Ind. St. 10, 318. 320. — c) das Niederschreiben, Abschreiben H. an. MED. MBH. 1, 74. KATHĀS. 43, 267. PANĀKAT. 237, 1. उच्चलेखनद्रव्य Verz. d. Oxf. H. 94, b, 15. — d) ein Werkzeug zum Furchen KAU. 137. — e) = भूर्भुर् eine Art Birke, auf deren Rinde geschrieben wird, TRIK. H. an. MED.

लेखनि s. u. लेखन 3) b).

लेखनिक (von लेखन) 1) adj. der einen Andern für sich ein Document unterschreiben lässt. — 2) m. ein Ueberbringer eines Briefes, Briefträger H. an. 4, 30. fgg. MED. k. 211.

लेखनिका (f. zu लेखनक und dieses von लेखन) s. चित्र०.

लेखनीय (von लेखन und लिख्) adj. 1) als scarificans dienend: पु-पाक SU. 2, 349, 11. — 2) zu zeichnen, zu malen WEBER, KRISHNĀ. 282.

लेखपत्र n. Brief MĀLATIM. 172, 7.

लेखपत्रिका f. dass. KATHĀS. 124, 56.

लेखप्रतिलेखलिपि f. Bez. einer best. Art zu schreiben LALIT. ed. Calc. 144, 7.

लेखर्षभ (लेख + र्षभ) m. Bein. INDRA's AK. 1, 1, 1, 37.

लेखसंदेशलक्षित् adj. einen brieflichen Antrag überbringend KATHĀS. 102, 130.

लेखकार m. ein Ueberbringer eines Briefes, Briefträger SIDDH. K. im ÇKDRA. VARĀH. Brh. S. 13, 3. KATHĀS. 3, 65. 39, 186. 101, 349. fgg. 123, 333.

लेखकारक m. dass. SIDDH. K. im ÇKDRA. KATHĀS. 39, 190. 42, 91. fgg. 101, 354. RĀGĀ-TAR. 6, 319.

लेखकारित् adj. einen Brief überbringend: द्रुतानां संगुपार्थलेखकारि-लादिना परराष्ट्रप्रस्थापनम् KULL. zu M. 7, 153.

लेखाधिकारित् m. der Secretär eines Fürsten RĀGĀ-TAR. 3, 206.

लेखाधि m. N. pr. eines Mannes gaṇa शिवादि zu P. 4, 1, 123 (लेखाधि v. l.). pl. seine Nachkommen gaṇa उपवादि zu 2, 4, 69.

लेखाभू f. N. pr. eines Frauenzimmers v. l. im gaṇa शिवादि zu P. 4,

36*